

WELTERMAN INTERNATIONAL LTD.

Registered Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhatav, Tal: Roha, Raigad, 402109 (India) Tel.: 02194-264492 Email: welterman.baroda52@gmail.com

WIL/LODR/2023-24/26 Date: 01/09/2023

To,
The Manager,
Department of Corporate Relationship,
BSE Limited
25th Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Ref: - Scrip Code: 526431

Subject: Submission of publication of advertisement regarding 31st Annual General Meeting in the newspapers

Ref: Intimation under Regulation 47 & 30 and all other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 & 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith a copy of advertisement related to information regarding 31st Annual General Meeting of Welterman International Limited published in English & Varnacular Newspaper in Business Standard – Mumbai and Lakshadeep Mumbai edition respectively on Wednesday, 30th August, 2023.

Kindly confirm and take the above information on your records.

Thanking you,

Yours faithfully,
For Welterman International Limited

Nikhil Goswami Company Secretary

Encl: As above

Vadodara Office: 701/702, A-Wing, Alkapuri Arcade, R. C. Dutt Road, Alkapuri, Vadodara-390 007.

Tel.: 0265-2310250/51 Email: welterman.baroda52@gmail.com

CIN No. L51100MH1992PLC408530 Website: www.welterman.com

Shivaji Chowk Kalyan Branch TELE: (0251)2211925/2213054

Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-5

Date 26.08.2023 **POSSESSION NOTICE** [For Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the **Bank Of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 17.06.2023 calling upon the borrower, Rule, 2002, issued a Demand Notice dated 17.06.2023 calling upon the borrower, Mrs. Shruti Raj Singhani and Mr. Raj Thirathdas Singhani to repay Rs.41,39,484.88/- (Rupees Forty One Lakhs Thirty Nine Thousand Four Hundred Eighty Four and Eighty Eight Paise Only) plus Interest @ 9.75% for Housing Loan and Rs. 34,03,071.24/- (Rupees Thirty Four Lakhs Three Thousand Seventy One and Twenty Four Paise Only) plus interest @ 10.55% for Top Up Loan with effect from 17.06.2023, within 60 days from the date of receipt of the said Notice. The notice was deliver by way of Regd AD.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 26th August 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank Of Maharashtra for an amount hereinabove mentioned. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13

of the Act, in respect of time available, to redeem the secured assets The details of the properties mortgaged to the Bank and taken possession

by the Bank are as follows Property Details- Flat No.101 1st Floor Sai Kripa Palace Punjabi Colony ,CTS NO 11321 Ulhasnagar Campus Ulhasnagar Near Astha Hospital Thane 421002

For Bank Of Maharashtra

Date : 26.08.2023 Place : Kalyan

Sd/-Chief Manager & Authorized Officer Shivaji Chowk Kalyan Branch



Rajas Apartment, Boisar-Palghar Road, Boisar, Dist. Palghar 401 501.

Palghar Road, Boisar under the Securitization and Reconstruction of Financia raighar hoad, bolsar under the Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13(12) read with rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rues, 2002, issued a demand notice dated 02/05/2023 calling upor he Borrowers, Mr. Sachin Kamla Prasad Gupta & Mrs. Seema Sachin Gupta to repay the amount mentioned in the notice being Rs. 33,20,075.16 (Rupees Thirty Three Lac Twenty Thousand Seventy Five & Paise Sixteen Only) plus applicable nterest from 30-04.2023 and all costs, charges and expenses incurred by the ban till repayment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers/Mortgagors having failed to repay the entire amount, notice is hereby given to the Borrowers/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said

not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, Boisar Branch, for an amount Rs. 33,20,075.16 (Rupees Thirty Three Lac Twenty Thousand Seventy Five & Paise Sixteen Only) further interest, costs & expenses thereon until full payment.

he borrowers' attention is invited to the provisions of the sub section (8) Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured asset

mount paid, if any, after issuance of Demand Notice under SARFAESI Act, would be reckoned for ascertaining the dues payable at the time of realization /settl

All that part and parcel of the Property - Equitable Mortgage of Flat No. 001, Ground Floor, A-Wing in Building known as Shree Krishna Complex, Opp. Sector VI, Evershine City, Vasai East, Dist Palghar Pin 401 208, within the registration district Palghar Sub Registrar Vasai, in the name of Mr. Sachin

> Mr. Pankaj Vishwakarma (Authorised Officer) Bank of India

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH C.P.(CAA)/193(MB)2023 IN

C.A.(CAA)/46(MB)2023 IN THE MATTER OF SECTION 230 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013

COMPANIES AC1,2013

AND

SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN PURANIK BUILDERS LIMITED ("FIRST APPLICANT COMPANY" OR "DEMERGED COMPANY") AND PURANIK RUMAH BALI PRIVATE LIMITED ("SECOND APPLICANT COMPANY" OR "RESULTING COMPANY") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS ("SCHEME")

BUILDANIK BUILDERS LIMITED A COMPANY (1997)

. Company / Applicant Company / Demerged Company

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE SECURED

p pursuance of the aforesaid Tribunal Order and as directed therein, and in compliance with the

and it is managed and a more one of considering and it is managed -400 615 Maharashtra India on 4th day of October 2023 at 11 00 am (IST) for the purpose of cor

Persons entitled to attend and vote at the Meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company not later than 48

Chairperson appointed for the Meeting of the Secured Creditors of the Company

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE that my client Smt. Abeline Po having 100% Ownership in the said room named "Coelho House mentioned in the Schedule herein below. My clients Father-in-law Mr. Alex Francis Po has purchased the said Room named Coelho House, Room No.3 in the year 1979 i.e. 01st of December, 1979 from the riginal owner of the property named Smt. Juliana Margarida Coelho ha

(Elder Daughter) and (3) Ms. Martha Florian Po, (Younger Daughter) that all surviving legal heirs, my client say due to her old age she wish to transfer the property (Room) in the name of her elder daughter name as (a) Ms. Remedian Philomena Po, D/o. Florian Raymond Po and 100% shares of the room be transferred solely in her name. Thereafter, my client has executed a Power of Attorney in favour of Ms. Remedian Philomena Po, D/o. Florian Raymond Po.

writing, title, documents, papers and encumbrances of whatsoever nature in regards to the said Room named Coelho House, Room No.3 Mumba (Sub Urban), Mumbai in present or in future they are hereby requeste to make known the same in writing alongwith supporting documents and evidence to Advocate Office Address mentioned herein below to the undersigned and obtain written acknowledgement thereof within 15 days from the publication of this Notice failing which it shall be presumed that there is no such claim/s and even if there is any claim/s, the same is

deemed to have been waived. SCHEDULE - I OF THE SAID ROOM REFERRED TO:

Room situated at: "Coelho House", Room No.3, Ground Floor, Behind Vasant Bahar Co-op. Hsg. Soc. Ltd, Juhu Tara Road, Juhu, Mumbai: 400 049 Registration District and Sub-District of Mumbai Suburban.

Place : Mumbai

Date: 30-08-2023

(SHOBHA D. MEHRA)

Chamber: Shop No.1, Ground Floor, Shree Ganesh CHS, Opp. Madhuram Banquet, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai: 400 092 Mobile No. 9987979599

Place: Kolkata

PUBLIC NOTICE

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI BORIVALI DIVISION S.C. SUIT NO.474 OF 2023

Rajen Narendra Joshi, Aged 58 years, Occ. Residing at 3 & 4 Lower Ground, Om Ashish 1.C. Colony CHS, Cross Road No. 6,1.C. Colony, Borivali Vest, Mumbai- 400103Plaintiff V/s.

M/s. Patel Builders Through its Representative Mr. Amit Patel
Having Address at Anjaria Sadan, First Floor, Near Padnabh Darshan Building, Near Telephone Exchange, L.B.S. Marg, Ghatkopar (West) Mumbai- 400086

...Defendant Take Notice that, Plaintiffs will be moved before this Hon'ble Court H.H.J Smt. Neelkanth presiding in C.R. No. 4 on 13/10/2023 at 11.00 am/ 2.45 O Clock, in the afternoon by the abovenamed plaintiff for the following reliefs

a. that this Hon'ble Court be pleased to declare the Plaintiff is owner of the sui emises i.e. Flat No. 4. Lower Ground, B/Wing, area admeasuring about 280 sq. ft. ring and situate Om Ashish I. C. Colony CHS, Cross Road No. 6. I.C. Colony, Borival West, Mumbai - 400103 by adverse possession **b.** That this Hon'ble Court by temporary order and injunction restrained the Defendants their servant/s agent's family member/s and/or any other person/s acting on their behalf from selling alienating, entering into any short of arrangement and/or creating third party rights i respect of the suit premises i.e. Flat No. 4, Lower Ground, B/Wing. area admeasurin about 280 sq. ft. lying and situate Om Ashish I. C. Colony CHS Cross Road No. 6, I.C Colony. Borivali West, Mumbai-400103. c. Pending the hearing and final disposal o the suit, this Hon'ble Court by permanent order and injunction restrained the Defendant, his their servant/s agent/s family member/s and/or any other person's acting on his behalf from dispossessing the Plaintiff from the suit premises i.e. Flat No. 4, Lower Ground, B/Wing, area admeasuring about 280 sq. ft. lying and situate Om Ashish I. C. Colony CHS Cross Road No. 6. I.C. Colony, Borivali West, Mumbai-400103. d. Pending the hearing and final disposal of the suit, this Hon'ble Court by emporary order and injunction restrained the defendants, their servant/s agent's family member/s, and/or any other person/s acting on their behalf from selling alienating, entering in to any short of arrangement and/or creating third party rights ir spect of the suit premises i.e, Flat No. 4, Lower Ground, B/Wing. area adme about 280 sq. ft. lying and situate Om Ashish I. C. Colony CHS Cross Road No. 6, I.C. Colony, Borivali West, Mumbai-400103. e. Ad interim relief in terms of prayer clause (b) and (c) hereinabove be granted. f. Any other relief as this Hon'ble Court may deem fit and proper **g**. That the costs and professional costs of this suit be proved for and th order be made thereon and

Dated this 30 June 2023 V.T. Dubey & Associates Advocate for Plaintiff Office 5/B, 2nd Floor Bharat House, 104. Mumbai Samachar Marg, ort, Mumbai - 400001

City Civil Court Sealer

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT

DINDOSHI BORIVALI DIVISION S.C. SUIT NO.474 OF 2023 Rajen Narendra Joshi ..Plaintiff M/s. Patel Builders ...Defendant Extract of writ of Summons publication, Dated day of June, 2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that under the instructions of our client, we are

investigating title of Ras Tek Private Limited, a private company deeme

existing under the provisions of the Companies Act, 2013, having CIN:

U35111MH2000PTC129709 and having its registered office R-53, TTC

INDUSTRIAL AREA, M.I.D.C., Opposite Golden Garage, Rabale, Navi Mumbai,

Maharashtra -400701 ("the Company") to the property more particularly

All persons having any share, claim, right, title, interest, objection, estate or

demand whatsoever into, upon or in respect of the Property and/or any portion

thereof including by way of sale, share, conveyance, acquisition, succession,

right of way, occupation, family arrangement/ settlement, attachment

reservation, outstanding dues, right of development, right to utilize development

potential, consumption of floor space index, partition, transfer, exchange,

assignment, mortgage, hypothecation of receivables, guarantee, charge, gift,

trust, maintenance, inheritance, claim, possession, let, lease, sub-lease, share

tenancy, sub tenancy, lien, lis pendens, license, easement, devise, bequest,

encumbrance, covenant or beneficial right / interest under any trust, right of

prescription or preemption or under any agreement / writing / document or other

disposition or under any decree, order or award passed by any court or authority

or otherwise claiming howsoever including by operation of law (collectively

"Claims") are hereby requested to make the same known in writing along with

supporting documents to the undersigned having office at Khaitan & Co.

Advocates, One World Centre, 13th Floor, Tower 1C, 841 Senapati Bapat Marg,

Prabhadevi, Mumbai - 400 013 also with a copy addressed over email at

abhiraj.gandhi@khaitanco.com within a period of 14 (fourteen) days from the

date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has

/ have relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims

and Claims, if any, shall be treated as not be binding on our client and/or the

SCHEDULE

[Description of the Property]

All that piece and parcel of land bearing Plot No R-53 admeasuring approximately

4050 square meters together with a Factory Building standing thereon and having

a built-up area of 1866,43 square meters, situated, lying and being at Trans Thane

Creek Industrial Area, within the village limits of Tetavali, Taluka and Registration

Sub-District Thane, and District Thane, situated within the limits of Navi Mumbai

CMS FINVEST LIMITED

CIN: L67120WB1991PLC052782 Regd. Office: 10 Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072, E: cmsfinvestitd@gmail.com W: www.cmsinfotech.co.in, Phone: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053

NOTICE OF 32ndANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE UP 42/04/NNVAL GENERAL INTELLING LIGHT.

Notice is hereby given that:

1. The 32nd (ThirtySecond) Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Friday, the 22nd day of September, 2023 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means (OAVM"), in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard an General Meetings (SS-2) issued by Institute of Company Secretaries of India read "with MCA's circular no. 17/2020 dated 3th April, 2020, Circular No. 17/2020 dated 3th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 20/2022 dated 5th May, 2020, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and Circular No. 20/2022 dated 5th May, 2022 (oilectively referred to 3 MCA Circulars) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/111 dated 15th January, 2021, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022 dated 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circulars) and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015.

015.

Members will be able to attend the meeting only through VC/OAVM and those members participating in the

2. Members will be able to attend the meeting only through VC/OAVM and those members participating in the said AGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
3. In Compiliance with MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 32ndAGM including details and instructions for remote e-voting/e-voting at AGM and Financial Statements including Auditors' Report, Board's Report and related Annexures attached therewith (Collectively referred to as "Annual Report 2022-23" or "Annual Report") have been sent on 28.08 2023, in electronic mode, to all the members whose e-mail disar are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA), M/s. Maheshwari Datamatics Pvt Ltd/their respective Depositary Participant(s). This is also in accordance with the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 readwith Rule 18 of the Companies(Management & Administration) Rules, 2014 and Rule 11 of the Companies (Accounts) Rules, 2014. The same are also available on the website of the company at www.cmsingtoet. oci naid can also be accessed from the website of Cfacultat Stock Exchange at www.cmsingtoet.

at www.cmsinfotech.co.inand can also be accessed from the website of Calcutta Stock Exchange at www.cse

at WWW.christinotect.ics.manu can use be second and the companies and 2013, read with rule 10 of Companies (Aln accordance with the provision of section 91 of the Companies Act 2013, read with rule 10 of Companies (Management & Administration) Rules 2014 & Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclousure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 16th September, 2023 Forday, 22nd September, 2023 (Both days Inclusive) for the purpose of Annual General Meeting.

5. Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Section 108 of Section

5. Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management & Administration). Amendment Rules, 2015, Secretarial Standard 2 on Genal Meeting issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 (as amended) and MCA Circulars and SEBI Circular, all members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, Friday, 15th September, 2023, are provided with the facility to cast their vote electronically (e-voting) on the business as set forth in the Notice of the 32nd AGM, for which the company has engaged the services of Central Depository Services (India) Ltd as E-Voting agency, Members may cast their votes remotely (Remote-E-voting) or cast votes at the AGM (E-voting), using electronic system provided by CDSL. The facility to cast vote electronically at the AGM (E-voting) will be made available for members attending the AGM who have not cast their vote(s) by remote E-Voting).

oting. Information and instructions, including details of User ID and Password for voting through electronic mean

I. Information and instructions, including details of User ID and Password for voting through electronic means (Remote e-voting ande-voting at AGM), given in the Notice of AGM, has been sent to the members through E-mail. The same login credentials should beused for attending the AGM through VC/OAVM.

ii. The manner of Remote E-voting or E-voting at the AGM by members holding shares in Dematerialised mode/physical mode and for members who have not registered their e-mail ID is Provided it the Notice of 32ndAGM which is sent to the members, electronically, and is also available on the website of the Company at www.cmsinfotech.co.in, and that of the Stock Exchange i.e. Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com and at the website of CDSL at www.evotingindia.com

iii. All the members are informed that

a. The remote e-voting shall commence on Tuesday, 19th September, 2023 at 9:00.A.M. (IST)

b. The remote e-voting shall end on Thursday, 21st September, 2023at 05:00 PM(IST).

c. Remote E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the Remote E-voting module shall be forthwith disabledby CDSL, upon expiry of the aforesaid period.

be for thwith disabledby CDSL, upon expiry of the aforesaid period.

Iv The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and to attend the AGM is Friday
15th September, 2023. Members who have cast vote(s) through Remote E-voting may attend the meeting bu

The voting rights shall be in proportion to their share of the paid up share capital of the Company as on cut-of

date.

Vi. The company had availed the services of CDSL for updation of Email ID through SMS/E-mail and also made
wespaper publication dated 17.08.2023 requesting the members to register/update their E-Mail ID. Members
who have not registered/updated their E Mail ID with the Company/RTA/Depository participant are requesting to

who have hot registere wip dazed their in with the continuity in A/Depository participant are requesting to do so, by following the below mentioned procedure:

a. Members holding shares in physical mode are requested to register/update their E-mail ID by providing there followon, Name (asin Share Certificate), scanned copy of the share certificate, scanned copy of self-attested copy of PAN and Aadhaar to RTA at mdpldc@yahoo.com with Subject Line "E-mail Registration- CMS Finvest

.imited" b. Members holding shares in Dematerialised mode are requested to provide their DPID, Client ID {16 digi

DPID+Client ID or 16 digitiseneficiary ID), Client Master Copy or Consolidated Account Statement, scanned copy of self-attested copy of PAN and Aadhaar to the RTA at mdpldc@yahoo.com with Subject Line "E-mail Registration-CMS Finwest Limited" in addition to updating the samewith their Depositary Participant. c. Alternatively, members may send an E-mail request to helpdesk evoting@cdslindia.com for obtaining User id

and Password by providing detailsmentioned in Point a. or b. above, as the case may be. d. After due verification, the Company/CDSL will forward their login credentials to their registered E-mail

locress. vii. Any person, who acquires shares of the company and becomes member of the company after dispatch o

the Notice of the AGM andholds shares as on the cut-off date, i.e, Friday, 15th September, 2023, may obtain the Login ID and password by sending an e-mail request athelpdesk.evoting@cdslindia.comor a

il. Members may note that: Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change

by plot R-64 and Part of Plot R-65

For Khaitan & Co

Abhiraj Gandhi

Partner

by plot R-52

by plot R-54

by Road

Municipal Corporation and bounded as under:

On or towards the North

On or towards the South

On or towards the East

On or towards the West

30.08.2023

Place: Mumbai

described in the SCHEDULE hereunder written ("the Property").



WELTERMAN INTERNATIONAL LIMITED

CIN: L51100MH1992PLC408530 **Reg. Office:** Plot No. 39/1, 39/2/1. 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhatav, Tal: Roha, Raigad, 402109 Maharashtra Email ID: companysecretary.wil@gmail.com Ph No: 02194-264492

NOTICE

31ST ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH <u> Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (Oavm</u>

Shareholders of the Company may note that in compliance with General Circular numbers, 14/2020, 17/2020 & 20/2020 issued in April & May 2020, 02/2021 & 21/2021 issued in January & December 2021 and 05/2022 & 10/2022 issued in May and December, 2022 and all other applicable laws and circulars/Master circula issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), the 31st Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on Thursday, September 28, 2023 at 11:00 a.m. (IST), to transact the ousiness that will be set forth in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will be sent to all the shareholders whose email addresses are egistered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares n dematerialized mode and whose email id(s) are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant Depositories hrough their Depositary Participants. Shareholders holding shares in physical mode are requested to demat their holdings / furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime Private Limited, at vadodara@linkintime.co.in The Notice of the 31st AGM and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website at www.welterman.com. the website of Stock Exchange at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM or the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.welterman.com, to obtain such details.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the By order of Board of Directors

For Welterman International Ltd. Nikhil Goswam

Place: Vadodara **Date:** August 29, 2023

Company Secretary (M. No.: A-68272)

FORM NO. NCLT. 3A BEFORE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH, AT MUMBAI** CP (CAA) 199 / MB / 2023 CONNECTED WITH

CA (CAA) 82 / MB / 2021

Flat No. 1404, Plot No. B-29, Silver Arch, Shashtri Nagar, Opp. J.P. Road, Andheri (W), Mumbai, Maharashtra - 400 053.

... 1st Petitioner / 1st Transferor Company

Flat No. 1404, Plot No. B-29, Silver Arch, Shashtri Nagar, Opp. J.P. Road Andheri (W), Mumbai, Maharashtra - 400 053.

611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400 002 CIN: U51100MH2003PTC140081

4. M/s. Ruchi Stock and Securities Private Limited, 611, Floor-6, Plot-212, West Wing, Tulsiani Chambers Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai Maharashtra - 400 002

... 4th Petitioner / Transferee Company

sanctioning the Scheme of Merger by Absorption of M/s. Ruchi Real Estate Developers Private Limited and M/s. Ruchi Growth Fund Private Limited and M/s. Ruchi Corporation Private Limited with M/s. Ruci Stock and Securities Private Limited and their respective shareholders was presented before the National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") by the petitioner Company and the same is fixed for the final hearing on Friday, 8th September, 2023.

Any person desirous of supporting or opposing the said petition should send the representation to the Petitioner's Advocate and NCLT, Mumbai Bench, at MTNL Telecom Building, Opp. G.D. Somani School, Somani Marg, Cuff Parade, Mumbai-400005, not later than 2 (Two) days before the final date of hearing of petition

A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on due demand.

> Avinash R. Khanolkar Advocate for the Petitioner Companies

Date: 28.08.2023

Place: Mumbai 52, J B House, 19, Raghunath Dadaji Street, Fort, Mumbai - 400 001



Registered Office: 404, Dev Plaza, 68, SV Road, Andheri (W), Mumbai 400 058, Phone: +91 22 4223 3333 Fax: +91 22 4223 3300 E-mail: info@zodiacventures.in Web: www.zodiacventures.in CIN: 145209MH1981PLC023923

NOTICE PRIOR INFORMATION REGARDING 42ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD AT THE REGD. OFFICE ON WEDNESDAY, 27TH SEPTEMBER 202

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the mem of the Company is scheduled to be held on Wednesday, 27th September 2023 a 3.00 p.m. at the Registered Office of the Company situated at 404 Dev Plaza, S. Road, Andheri (West), Mumbai 400058 in compliance with the relevant provision of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosu Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notice convening the 42nd AGM.

In compliance with MCA circular dated 5th May 2020 read with MCA circulars date 8th April 2020, 13th April 2020, 13th January 2021, 5th May 2022 and 28th Decemb 2022 and SEBI circulars dated 12th May 2020, 15th January 2021, 13th May 2022 ar 5th January 2023 (collectively referred to as 'Circulars'), electronic copies of the Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent to all th members whose email addresses are registered with th Company/Depository Participants. The Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will also be made available on the Company's website www.zodiacventures.in/Home/annual, website of the Stock Exchange, i.e. BSI Limited at www.bseindia.com, website of Link Intime India Pvt. Ltd. www.linkintime.co.in. and website of NSDL (agency for providing the e-votion facility) at www.evoting.nsdl.com. Physical copies of the Notice and Annual Repo would be made available to members on request, which can be sent to the Comp at info@zodiacventures.in along with the relevant details of their shareholding.

The Company is providing e-voting facility ('remote e-voting') to all its member cast their vote on all resolutions set out in the Notice of the 42nd AGM. Detail procedure for remote e-voting will be provided in the Notice of the 42nd AGM

Members who have not registered their email addresses and mobile numbers a requested to furnish the same to the Company's Registrar and Share Transfer Age Link Intime India Private Limited Iformerly Sharex Dynamic (India) Private Limited at www.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html to get their email IDs ar mobile numbers registered. Further, members holding shares in physical mode a requested to send an email to rnt.helpdesk@linkintime.co.in along with necessa details like folio number, name of member and self-attested PAN or Aadhar car copy for registering their email address. Members holding shares in demat mode a requested to contact their respective Depository Participant for registering the email addresses.

The above information is being issued for the information and benefit of all members of the Company and is in compliance with the relevant MCA and SEE Circulars. Members are requested to carefully read all the 'Notes' forming part of the Notice convening the AGM for instructions on e-voting and voting at the AGM.

> For Zodiac Ventures Limite Sd/

Rustom Debo Company Secretar

Date: 30th August 2023 Place: Mumbai

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. C.P. (CAA) / 216 / MB / 2023 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A. (CAA) / 80 / MB / 2023 IN THE MATTER OF COMPANIES ACT, 2013

AND
IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULES FRAMED THEREUNDER

AND

In the matter of Amalgamation (Merger by Absorption) of Great Software Laboratory Private Limited ("Transferor Company" or "Petitioner Company") having CIN U72100PN2003PTC018277 by GAVS Technologies Private Limited ("Transferee Company" or "Non-Petitioner C Great Software Laboratory Private Limited,

a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at 8th Floor (A and B), Amar Arma Genesis, Baner Road, Baner, Pune - 411045 Maharashtra, India CIN: U72100PN2003PTC018277 Petitioner Compan

NOTICE OF PETITION

A Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Amalgamation (Merger by Absorption) of Great Software Laboratory Private Limited by GAVS Technologies Private Limited and their respective shareholders was presented by the Petitioner Company before the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ("NCLT") and was admitted by the Hon'ble NCLT on 10 August 2023 at 4th floor, MTNL Building, Cuff Parade, Mumbai - 400005. The aforesai petition is fixed for final hearing before the Hon'ble NCLT on 13th Septembe 2023 at 10.30 in the forenoon or soon thereafter.

If any person concerned is desirous of supporting or opposing the said Petition, he / she / it should send to the undersigned Authorized Representative at below mentioned address, the notice of his / her / its intention signed by him / her / it or his / her / its advocate, not later than two days before the date fixed for the hearing of the hearing and the state of the hearing o of the Petition. Where any person concerned seeks to oppose the aforesaid Petition, the grounds of opposition or a copy of affidavit in that behalf should be furnished with such notice. A copy of the Company Scheme Petition along with all the exhibits will be furnished by the Petitioner's Authorized Representative to any person requiring the same on payment of the prescribed fees for the same Dated this 30th day of August 2023

iis 30th day of August 2023 HEMANT SETHI & CO 309 NEW BAKE HOUSE MAHARASHTRA CHAMBER OF COMMERCE LANE KALA GHODA, FORT, MUMBAI 400023

कार्यपालक अभियंता का कार्यालय लघु वितरणी प्रमण्डल संख्या-७, गालू Email ID: eemdd7gal.chandil@gmail.com

Short E-Procurement Tender Notice (e-Tender Notice) 4th Call ई0—निविदा रेफ्रेन्स नं0—WRD/MDD-7/GALUDIH/SBD-03/2023-24,

दिनांक 29.08.2023 जल संसाधन विभाग, झारखंड सरकार। विभाग का नाम Const. of Sub Minor & W/C of OL-52 through UGPL, Ex. Km 112.640 कार्य का नाम of CLMC रू० 17.57.41.000.00 (सत्रह करोड पाक्कलित राशि संतावन लाख एकतालीस हजार) मात्र। कार्य पूर्ण करने का समय 550 दिन 4. वेवसाईट पर ई0-निविदा प्रका न की 31 08 2023 12 00 बजे अपराहन से तिथि 31.08.2023 से 20.09.2023, 5.00 बजे ई0-निविदा अभिलेख डाउनलोड / अपलोड करने की तिथि अपराहन तक परिमाण विपत्र का मुल्य एवं अग्रधन 21.09.2023 से 22.09.2023 5.00 बजे की रा जमा करने की अंतिम तिथि अपराहन तक ई0-निविदा (तकनीकी बीड)खोलने की 25.09.2023, 12.00 बजे अपराह्न तिथि समय ई0-निविदा प्रकाशित करने वाले कार्यपालक अभियंता, लघु वितरणी पदाधिकारी का नाम एवं पता प्रमण्डल व्संख्या—7, गालुडीह। ई0 प्रोक्यूरमेंट पदाधिकारी का मोबाईल 7761822355 नं0 0657-2371765 11. ई0 प्रोक्यूरमेंट सेल का हेल्पलाईन नं0

नोट:- सिर्फ ई-निविदा स्वीकार होगा । ज्यादा जानकारी के लिए हमारे वेवसाईट http://jharkhandtenders.gov.in पर देखें।

* प्राक्कलित रोशः Ît may vary कार्यपालक अभियंता

लघु वितरणी प्रमण्डल संख्या–7 गालूडीह

PR 305810 Water Resource(23-24)#D

ALOK INDUSTRIES LIMITED 0

CIN - L17110DN1986PLC000334 ALOK Regd. Office: 17/5/1, 521/1, Village Rakholi/Saily, Silvassa - 396230, Union Territory of Dadra & Nagar Haveli

Tel No. 0260-6637001; Email Id.: investor.relations@alokind.com, Website: www.alokind.com **NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM" or eeting") of the Company is scheduled to be held on Friday, 22nd day of September 2023 at 12:30 p.m. at Victory Hall, Damanganga Valley (DGV) Resorts, Opp. Vandhara Garden, Naroli Road, Silvassa – 396 230, Union Territory of Dadra and Nagar Haveli, to transact the business as set out in the Notice of the AGM of Company.

Pursuant to provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder, Regulation 36 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard on General Meetings (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2022-23 have been sent through, electronic mode via e-mails to those Members whose e-mail ids are registered with Depository Participant(s)/ Registrar and Share Transfer Agent ("RTA" of the Company, Link Intime India Private Limited, as the case may be, and physical Participant(s) or RTA as on 25th August, 2023 at their respective registered posta addresses in the permitted mode. The dispatch of the Annual Reports was completed on 29th August, 2023. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz www.alokind.com.and. website of the Stock Exchanges, that is BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In case, Members wish to get a physical copy of the Annual Report of the Company for the Financial Year 2022-23, they may send a request to the Company at 2nd & 3rd Floor, Peninsula Business Park, Tower B, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel Mumbai – 400013 or send an e-mail at investor relations@alokind.com by quoting their DPID and Client ID or Folio Number and the Company will send the same at free of cost.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Company is providing to its Members with a facility to cast their vote on all the business items set forth in the Notice of AGM by electronic means from a place other than venue of the AGM ("remote e-voting" Members may use the said remote e-voting facility. The Company has engaged the service of NSDL for providing e-voting services through e-voting platform.

Members whose names are recorded in the Register of Members or in the Registe of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date being 15th Sentember. 2023. only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting

The remote e-voting period commences on Monday, 18th September, 2023 at 09:00 a.m. and concludes on Thursday, 21st September, 2023 at 05:00 p.m. During this period, Members of the Company holding shares either in physical form or ir dematerialized form, as on the cut-off date may cast their votes through remote evoting. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Details of the process and manner of remote e-voting are furnished in

Please read carefully the instructions and information relating to e-voting furnished in the Notice of the AGM, before exercising the vote through e-voting

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in and also refer to the voting instructions on the NSDL website. However, a person who is already registered on the NSDL e-voting Platform, he/she can use his existing User-Id and Password. Further, any person, who ceases to be the Member of the Company as on the cut-off date and is in receipt of this communication, shall treat the same for formation purpose only.

Pursuant to provisions of Section 107 of the Companies Act, 2013 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), since the Company is providing the facility of remote e-voting to the Members, there shall be no voting by show of hands at the AGM. The Company is also offering facility for voting by way of polling papers/ ballot papers at the AGM for the Members attending the meeting, who have not casted their vote by remote e-voting. However, Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to vote. If a Member cast votes by both modes i.e. remote evoting and polling papers at the AGM, then voting done through remote e-voting shall prevail and vote cast through polling paper shall be treated as invalid.

A member entitled to attend and vote at the meeting may appoint a proxy to attend and vote on poll instead of himself. A proxy need not be a member of the Company. The Proxy Form duly completed, stamped and signed should reach the Registered Office of the Company not less than 48 hours before the AGM. The details with respect to the appointment and the conduct of the proxy can be referred to in the Notice of the AGM.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or address the same to Mr. Anubhav Saxena, Deputy Manager. National Securities Depository Limited, Trade World, Awing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in.

By Order of the Board of Directors For Alok Industries Limited

Hitesh Kanani Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai Date: 30th August, 2023 Membership No.: F6188

Boisar Branch

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India, Boisar Branch

Rues on this 28th day of August of the year 2023.

The Borrowers/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned

Description of immovable property

Kamla Prasad Gupta & Mrs. Seema Sachin Gupta Date: 28-08-2023

SHAREHOLDERS ("SCH PURANIK BUILDERS LIMITED, a company incorporated of under the provisions of the Companies Act, 1956, having corporate identification number U99999MH1990PLC056451 and its registered office at Puranik One, Near Kanchanpushpa Complex, Opp. Suraj Water Park, Kavesar, Ghodbunder Road, Thane (West),

hane - 400 615, Maharashtra, India

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE SECURED CREDITORS OF THE APPLICANT / PETITIONER COMPANY

Notice is hereby given that by an order dated August 10, 2023 ("Tribunal Order"), the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("Tribunal") has directed the meeting to be held of the Secured Creditors of the Applicant / Petitioner Company ("Meeting"), for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the proposed Scheme of Arrangement between Puranik Builders Limited ("First Applicant / Petitioner Company" or "Demerged Company") and Puranik Rumah Bali Private Limited ("Second Applicant / Petitioner Company" or "Resulting Company") and their respective shareholders ("Scheme"), under Section 230 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act").

applicable provisions of the Act, further notice is hereby given that meeting of the Securide Certificate the Applicant Provisions of the Act, further notice is hereby given that meeting of the Securide Creditors of the Applicant / Petitioner Company shall be held at at at Board Room at Puranik One, Near Kanchanpushpa Complex, Opp, Suraj Water Park, Kavesar, Ghodbunder Road, Thane (West), Thane

Notice of Meeting.

Notice of the Meeting along with a copy of the Scheme, Statement under Section 230 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the Companies (Comprises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016 ("CAA Rules") and a prescribed Form of Proxy, have been sent to all the Secured Creditors by e-mail and Registered Post to their respective addresses as per the records of the Company.

Notice of the Meeting along with a copy of the Scheme, Statement under Section 230 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the CAA Rules and a prescribed Form of Proxy, can also be obtained free of charge at Puranik One, Near Kanchanpushap Complex, Opp, Suraj Water Park, Kavesar, Ghodbunder Road, Thane (West), Thane – 400 615, Maharashtra, India between 10:00 a.m. to 6:00 p.m., on all business working days up to the date of the Meeting.

Persons entitled to attend and vote at the Meeting, may vote in person or by proxy, provided that all

proxies in the prescribed form are deposited at the registered since.

The Tribunal has appointed Mr. Shailesh Puranik, Director, failing him Mr. Shrikant Puranik, Director, failing him Mr. Nilesh Puranik, Director failing him Mr. Suyash Shise, CFO, to be the Chairperson for the Meeting and Mr. Drumuil M Shah (C.P. No. 8978). Practicing Company Secretary to be the Scrutinizer for the Meeting. The abovementioned Scheme, if approve by the Secured Creditors at the meeting, will be subject to the subsequent sanction of the Tribunal and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary.

Sec. 2023.

Mr. Shailesh Puranil

NOTICE IS HEREBY GIVEN TO INFORMED TO BRING IT TO THE

Originally Owned the said room. My clients' husband Late Mr. Florian Raymond Po (deceased) who died on 21.05.2020 at Mumbai leaving behind 3 surviving Legal heirs / Legal representatives i.e. Two Daughter and my client named as (1) Smt. Abeline Florian Po Widow, D/o. Anthony Xavier Fernandes, (2) Ms. Remedian Philomena Po, D/o. Florian Raymond Po, (POA Holder)

Any person or persons dealing or having any claim/s by way of any

Advocate for Smt. Abeline Florian Po

Subsequently,
b) The Company has appointed Mr. Atul Kumar Labh, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the votingprocess in a fair and transparent manner.
ix. In case of any queries, you may refer the Frequently asked Question (FAQs) for Shareholders and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800225533. Members may also write to the Company Secretary at the Company's email address cms/finvestlti@gmail.com.

For CMS Finvest Limited Date: 29.08.2023

(Company Secretary)

UNDER THE PROVISIONS OF S. 230 - 232 OF THE COMPANIES ACT, 2013 M/s. Ruchi Real Estate Developers Private Limited,

CIN: U55101MH2003PTC138594 2. M/s. Ruchi Growth Fund Private Limited,

CIN: U67120MH2008PTC289828 . 2nd Petitioner / 2nd Transferor Company 3. M/s. Ruchi Corporation Private Limited,

.. 3rd Petitioner / 3rd Transferor Company

CIN: U67120MH2005PTC283685

NOTICE OF PETITION A petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Petition") for

including the grounds of opposing.

PUBLIC NOTICE

SAIRA MEHFOOZ ANSARI 2) MRS NUMA NOOR HAKIM 3) MR. ZAHID MEHFOOZ ANSARI 4) MISS HEEBA MEHFOOZ ANSARI have instructed me to invite objection in respect of SHOP NO.28/B-WING ON THE GROUND FLOOR OF BUILDING KNOWN AS RAJ LIFESTYLE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at HATKESH, OPP:GCC CLUB, OFF:MIRA-BHAYANDER ROAD, MIRA ROAD (EAST), THANE-401107 (here referred to as the "said shop") In Short, LATE MR, MEHFOOZ AHMED ANSARI ABDUL MUKEEM ANSARI was Originally an Owner of the said shop, who died on 23-12-2022 and left behind only Four Legal Heirs including 1) MRS. SAIRA MEHFOOZ ANSARI (Wife) 2) MRS. NUMA NOOR HAKIM (Daughter) 3) MR. ZAHID MEHFOOZ ANSARI (Son) 4) MISS HEERA MEHFOOZ ANSARI (Daughter) hence; MRS. SAIRA MEHFOOZ ANSARI (Wife) has applied for the sole ownership of the said shop in her sole name and the Other Legal Heirs including 1) MRS. NUMA NOOR HAKIM (Daughter) 2) MR. ZAHID MEHFOOZ ANSARI (Son) 3) MISS HEEBA MEHFOOZ ANSARI (Daughter) have sented for the same

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage ease, leave and license, sale or lien, charge trust, easement, license, tenancy, injunction ossession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise owsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar Mira Road(East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and /or objections, if any will be onsidered as waived and abandoned. Date: 30-08-2023

ADV. RAMSHA KHATIB (B.L.S L.L.B) Mob.: 9821715184

PUBLIC NOTICE

जाहीर सूचना

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीं

खाली

मिळकती

ऋळविण्यांत येत आहे की, आमचे अशिल

श्री. नंदु समेलजी देवासी रा. चिरनेर, ता

परिशिष्टात वर्णन केलेली मिळकतीच

मिळकतीचे वर्णन

शॉप नं. ७, तळ मजला, आकांक्ष

कॉम्प्लेक्स को. ऑप. हौ. सो. लि., सर्व्हे नं

१७१, विचुंबे, पनवेल, ता. पनवेल जि

वर नमुद केलेल्या मिळकती संदर्भात

दि. २८/१९/२००७ रोजी दुय्यम निबंधक

पनवेल- ३ यांच्याकडे दस्त क्र. पवल-३

११४९८/२००७ नुसार नोंदणीकृत झालेल

अॅग्रीमेंट फॉर सेल चा दस्त आणि पजेशन पः

असे एकुण दोन) दस्त गहाळ झालेले आहेत

सदर वर नमुद केलेल्या परिच्छेदामधील

कागदपत्राची माहिती ज्या व्यक्तीना आहे

अथवा सदर कागदपत्रे ज्या व्यक्तींकडे

आहेत त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यानंत

१४ दिवसाच्या आत सदर कागदपत्रांसः

आमचे अशिल अथवा ॲड. प्रविण प्रकाश

पिसाळ, पत्ता. शॉप नं. **१२५**, पहिल

मजला. महानगरपालिका कॉम्पेक्स

वासुदेव बळवंत फडके नाटयगृह जवळ

पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड यांची भेट

घेऊन सदर कागदपत्रे त्यांस हस्तांतरिः

ॲड. प्रविण प्रकाश पिसाळ

मो. नं .८६०५७५८७५३

कार्यालय पत्ता : गाळा नं. १२५, पहिल

मजला, नगरपालिका शॉपींग कॉम्पेक्स

वासदेव बळवंत फडके नाटयगहजवळ

ता. पनवेल, जि. रायगड - ४१०२०६

E-mail ID: pravinpisal10@gmail.com

ठेकाण : मुंबई - दिनांक :- ३०/०८/२०२३

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to all or to

whomsoever it may concern that my

clients MRS. VARSHA DILIP LILANI &

MR. NIKHIL DILIP LILANI are the

absolute Joint owners, occupiers and

possessors of the residential premises

bearing **Flat No. 2204, Building No. B**

1, Parkwoods B-1 C.H.S. Ltd.

Kavesar, Ghodbunder Road, Thane

(West), Thane, Maharashtra

400615 purchased from MR. RAJ

GULABRAI KESWANI & MRS.

SUMAN RAJ KESWANI, by virtue of

an Agreement for Sale duly executed

and registered on 20th day of May

2019 before the Joint Sub-Registrar of

Assurances at Sr. No. TNN5/ 8185

2019. The Original Share Certificate

bearing No. 124 having distinctive Nos.

1231 to 1240 (both inclusive) is in the

joint names of my clients and there are

no dues of whatsoever nature pending

against the said flat till date. All persons

claiming an adverse interest in the said

Flat or any part thereof howsoever are

hereby required to make the same

known to the undersigned at his office

in office hours at Office No. 9, Sushila

Apartment, S. N. Road, Tambe Nagar

Mulund (W), Mumbai-400080. Mob:

9773578552 within 15 days from the

date hereof, failing which the title of my

clients MRS. VARSHA DILIP LILANI &

MR. NIKHIL DILIP LILANI shall be

presumed as clear and marketable

without any reference to such claim

and the same, if any, shall be

considered as waived. Members of the

public are requested to take the note of

Dated this 30th day of August, 2023.

ADV. SHRI. DHAVAL T. KARIA

याद्वारे नोटीस देण्यात येत कि, श्री. सुरेंद्र सुभाष

शिलोत्री हे फ्लॅट क्र. ए/ ४०१. ४ था मजला तलसीनाथ को.ऑप. हो. सोसायटी. डोंबिवल

ु (प), जिल्हा-ठाणे, ज्याचे श्रेत्रफळ ६२५ चौ. फुर

बिल्टअप आहे. सदर फ्लॅट **श्री सुरेंद्र सुभा**ग

शिलोत्री व त्यांचे वडील कै. श्री. सुभाष शांताराम

शिलोत्री यांनी **श्री. के. उन्नीकृष्णन नायर** यांच्य

कडुन दिनांक ०९/०६/२००३ साली विकत घेतलेल आहे. कै. सुभाष शांताराम शिलोत्री यांचे दिनांक

२३/०५/२०१८ रोजी निधन झालेले आहे. त्यांच्य

ात्युनंतर सदर फ्लॅट श्री. सुरेंद्र सुभाष शिलोत्री यांच

नावे करायचा आहे. श्री. के. उन्नीकृष्णन नायर यांनी

सदर फ्लॅट असोसिएट एंटरप्रायझेस यांचे कड्न दिनांव

१५/०३/१९९१ साली दस्त क्र. १०८१ दिनांव

१५/०३/१९९१ रोजीच्या खरेदीखताने खरेदी केलेल

आहे. दिनांक १५०३/१९९१ रोजीचे श्री. वे

उन्नीकृष्णन नायर व असोसिएट एंटरप्रायझेस यांचेतील

सदर मिळकतीवर वा त्यापैकी कोणत्याह

गावर कोणत्याही व्यक्ती, संस्था इ. यांचा गहाण दान

विक्री, पोटगी, भाडेपट्टा अथवा ट्रस्ट वा इतर कोणाचाः

कोणत्याही स्वरूपाचा हक्क, अधिकार अथव

हितसंबंध असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रास

सदर व्यवहारास आपली हरकत ही नोटीस प्रसिद

झाल्यापासन **१५ दिवसांच्या** आत खालील पत्त्याव

लेखी कळवावी. सदर मुदतीमध्ये हरकती उपस्थित

झाल्यास सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याः

प्रकारचा इक्क हित्रमंत्रंध नाही व अमल्याम त्यांन

सोड्न दिला आहे असे गृहीत धरले जाईल. सद

मिळकीतच्या व्यवहाराबाबत कोणाचीही कोणतीह

हरकत नाही असे समजून सदर फ्लॅट बाबत विक्री

वर नमुद मुदतीनंतर जर कोणाची हरकर

ाल्यास ती बंधनकारक असणार नाही याची नोंव

ॲड, योगिता आ, जाधव

पत्ता: फ्लॅट नं. १, वेणनिनाद को–ऑप. हौ.सो लि

(तृप्ती अपार्टमेंट), ठाकुरवाडी, दीनदयाल क्रॉस

रोड, डोंबिवली (प). मो.नं. ९८६७२६५१०९

मळ दस्त गहाळ झालेले आहे.

व्यवहार पर्ण करण्यात येईल.

दिनांक: ३०/०८/२०२३

KARIA & ASSOCIATES

सही/

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३

उरण, जि. रायगड यांची

मालक असुन ही सदर

सविस्तर वर्णन पढीलप्रमाणे:

रायगड

करावी

This is to inform to all concerned, that m client Mr. Aditya Sarfare is proprietor Pooja Group of Companies, office at 251 Sahog Rahivashi Mandal Santosh Naga Goregoan (East) Mumbai - 400065. Notice hereby given that my client nancial condition is highly impacted due o my client company goes bankrupt and not in position to pay any dues to clients vestors, Staff or Money lenders, howeve

By PROPRIETOR - Aditya Sarfare Sd/- Anurag Mishra (Advovate High Court Office No 24, 2nd Floor, Appolo Street, Fort, Mumbai-400023 Date: 30/08/2023

ny client will settle all the dues after

31st March, 2024

PUBLIC NOTICE

That my client, Mr. KUNAL JANARDAN TAMBE present owner of Flat No. 202 in D Wing of Bldg. No. 1 in Dr. Babasaheb Ambedkar SRA CHS Ltd.. Khei wadi, Bandra E Mumbai- 400051 adm. 269 sq. ft. carpet purchased by him from the legal heirs of the deceased allottee, late Shri SIDDHARTH NARAYAN MOHITE vide SALE DEED dt. 24.12.2020 duly registered with the Sub Registrar of Assurances vide Regn. No.6560/2021 dt. 20.7.2021 has Applied for loan against the mortgage of above flat with Horo Hausing Finance. flat with Hero Housing Finance Ltd. Any person or persons have any claim or objection should intimate to me in writing or directly to said financial institutions within 15 days of oublication of this notice after which his loan application would pe considered by the above Hero Hsg. Finance Ltd Borival W Branch if any objections claims are not received with the above stipulated period. Date: 30.08.2023

> R. R. GUPTA B.Sc. (Agri), LL.B. ADVOCATE HIGH COURT Office: 2nd Floor, Lawyer's Chamber, Bhaskar Building A. K. Marg, Bandra (East), Mumbai- 400 061

धूत इंडस्ट्रिअल फायनान्स लिमिटेड

फॅक्स : २२८७११५५ www.dhootfinance.com

नोंदणीकृत कार्यालय : ५०४, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. कॉपोरेट कार्यालय : १२०९, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१. सीआयएन : L51900MH1978PLC020725 ई-मेल : cosecdifl@gmail.com , त्रूध्वनी क्रमांक : २२८४५०५०, २२८३५१५२



सूचना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) होणाऱ्या कंपनीच्या सभासदांच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बाद्वारे कळविष्यात येते की, कंपनीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार दुपारी २.३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुष, व्हिडीओ कॉन्फरिसंग ('क्सिमी')/अन्य मान्यताप्रास दृकशाळ्य माध्यमे ('ओएळ्लिएम') यांच्या माध्यमात्न, सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशियाय, कंपनी कावदा २०१३ ('कावदा') मधील आवश्यक त्या तरवृदी तसेच त्यासह वाचा सेवी (लिस्टिंग अल्विनोक्तस औड डिस्क्लोजर फिकायर्सेश) नियम २०१५ (लिस्टिंग प्रेयुलेशस) तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० (दिनांकीत ८ एप्रिल २०२०), १७/ २०२० (दिनांकीत १३ प्रात्रेत १५ प्रत्येत १६ प्रत्येत १५ प्रत्येत २०२८), ७,१७२०२९ (जानकात ६३ जानकार २०२९) आण सामन्य साराज्य ०११०४२ आण ०३,१०४२ (हताकात ५ मे २०२१) अनुक्रमे जी कॉपीट व्यवहार मजात्व यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपक्ते)आणि परिपक्त क्रमांक परिपक्तक क्रमांक सेंबी/पचओ)(सीएफओ/सीएफओ/सीएसडी१/बीआवआर/पी/२०२०/७६ दिनांकीत १२ मे २०२० आणि सेंबी/एचओ) सीएफओ/सीएसडी२/सीआवआर/पी/२०२१/१६ दिनांकीत १५ होनेता १५ जानेवारी २०२१ तसेंच सेंबी/एच ओ/सीएफओ/सीएसडी२/ सीआवआर/पी/२०२२/६२ दिनांकीत १३ मे २०२२ जी सिक्युरिटी औड एक्स्वेंज कोर्ड ऑफ इंडिया (सेंबी) योंनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार, ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या सूचनेच्या विषयानुरूप घेण्यात येणार आहे.

वरितात्रमाणे एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या अनुसार, ज्या सभासदांचे ई-मेल पत्रे कंपनी किंवा दिपाँडिटरी पार्टीसिप्टस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची इलेक्ट्रांनिक प्रत, तसेच त्यासह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल यांची प्रत पाठविण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dhootfinance.com</u> तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.</u> bseindia.com आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com/</u> यही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचनातसेच वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्याची आवश्यकता वरील प्रमाण नमूद केलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे त्यामुळे प्रत्यक्ष प्रति तभासदांना पाठविण्यात येणार नाहीत.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी ई-मेल पत्ते नोंदणीकृत करण्या ्या तमाबदाना आरुष उन्याद परा आवाज नाइनाकृत करणात्र नाहात आवाज तमाबदातात्र उन्याद वर्ग नाहाकृत करणात्र प्रक्रिया : री कंपनीच्या ज्या सममागधारकांकडे कंपनीचे सममाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आएले ई-मेल व अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत असे समामद mthelpdesk@linkintime.co.in येथे नाव, फोलिओ क्रमांक, सममाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागील आणि पुढील अशा दोन्ही बाजूनी), पॅनकार्डच्या स्कॅन केलेल्या प्रतीची स्वयंसाक्षांकीत प्रत, रिहासाचा पुरावा असलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रतीची स्वयंसाक्षांकीत प्रत, आदी तपशील सादर करावा. २) कंपनीच्या ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकत केलेले नाहीत असे सभासद संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) यांच्याकडे आपला ई-मेल पत्ता नोंदणीकृत करू शकतात

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूट केलेल्या विषयांवर कंपनीच्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान पद्धती किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता थेईल. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील नॉदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी ई-मतदान संबंधी प्रक्रिवेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येईल आणि हा तपशील कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dhootfinance.com</u> बेथे अपलोड करण्यात येईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने २०२२- २३ करिता कोणत्याही लाभांशाची शिफारस केली नाही वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३

चे कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल धूत इंडस्ट्रिअल फायनान्स लिमिटेड यांच्या करिता

स्थळ : मुंबई

ADVOCATE HIGH COURT जाहीर नोटीस

स्नेहा शाह

the same.

महाराष्ट्र शासन बार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय बहुमलली इमारती बांधकाम विभाग,

प्रशासकीय प्रभारत, पहिल्य सरात्म, आर.बी.मार्ग, चेंचूर, मूंबई-४०० ००१.

Email: msbckurla.es@mahapwd.gov.in ल.क काल/बहबादि १००१

🕿 ०१२-२५२२०२७७ 🧐 ०२२-२५२२४०६० दिनांक : २४/०८/२०२६

ई-निविदा सुचना क्र.१० सन २०२३-२०२४

कर्यकारी अभियोग, बहुमराली इमार्गा बोधवरम विभाग, चेव्रूर, मुंबई-७१, सक्षम कंपाटराराकदून १ काशकारीता 'बी.१' नमुन्त्रतील ई-मिवरा मागवीत आहोत. ई-मिवरा बाबत सर्व महित्ती शरूनाच्या संकेतत्स्वद्धावर https://mahatenders.gov.in परापल मिळेल. तसेच ई-निविध दिनांक २९/०६/२०२३ सकाओं १०,३० प्रासून से दिनोक १२/०९/२०२३ रोजी १७.३० एवंत या कालावचीत उसरोक्त संकेत स्वदावरून download करता वेईल, सदर कामांची विविद्या पूर्व केंद्रक दिवांक ०५/०५/२०२३ रोजी १५.०० वाजार अधीवक अधियान, मुंबई बांधकाम मंहळ, चेंहर, मुंबई-७२ यांचे कार्यालयान देण्यान वेईल. तथा ई-लिक्स दिनांक १४/०९/२०२३ रोजी १५.०० खाळारा राक्य झाल्यात **अवीक्षक अधिर्यता, गुंबई बांधकाम मंडळ, चेंजूर, गुंबई ७१** राजे करपेलपात उपरुप्यत देहेल.

नकेच निविदा विकासच्यापा अवच नाकारच्यापा अधिकार कार्यकारी अभियंता, बहुमजनी इमारती बांधकाम विभाग, पेंबूर, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविद्य स्विकारली खातार नाही.

贫寒.

ARM work of main Building and quarters at ESIS Hospital 8. 2.94,38,234/ Campus, Vashi, Mumbai

खालील संकेतस्वयरमधन ई-निविदायी सर्व महिती उपलब्ध आहे.

 http://mahapwd.gov.in 2. http://mahatenders.gov.in

(सदर निकित सुक्तेमध्ये काली बदल होत आसन्यास बर्गाल क्षेत्र साईटकानी कळकिण्यान पेवेल.) ३. कार्यकारी अधिपंता, बहुमजली प्रमाती बांधकाम तिमाग, वेंब्रा, मृंबर्ग-५५ कार्यालयातील सुकश कलक.

Kalyan (घ.र. गुप्ता) कार्यकारी अभियंता बहुमञ्जली इमारती बांधकाय विचान,

घ्यावी

बंब्यू, मुंबई-७१.

मे. **बजाज फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे**

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडूने त्यांना दिलेले मालेमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुदल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तदुनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/ सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील

23 सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन ारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इत

च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. क्रनामित पक्षकारांना सह्रा आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये देनांक: ३०.०८.२०२३, ठिकाण: भंडारा प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड



सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: ''गोदरेज वन'', पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र.

दूर.:0२२-२५१८८०१०, फॅक्स:0२२-२५१८८०६६, वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:

फोलिओ	भागधारकांचे	भागांची	अनुब्र	भाग				
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र			
		(द.मु.१/-)			क्र.			
ए००२३१८	अल्पना जे. शाह	१८०	००५११३०६८९	००५११३०८६८	०४०२७१४			
	ज्वलंत एच. शाह							
०००५७८२	बनसोडे भगवान यशवंत बनसोडे यशवंत धोंडिबा	१३२	004080२४५७	00408084८८	0४00२७२			
एस०१८९७२	एस. थैगराजन	१८०	००५१५५७९०७	००५१५५८०८६	०४०४०७१			

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

सही/

तेजल जरीवाल

(एफसीएस ९८१७)

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्ट्स लिमिटेड

सीआयएन:एल२८९१०एमएच१९७९पीएलसी०२१२१२ , आदिनाथ अपार्ट., २८१, ताडदेव रोड, मुंबई–४००००७. **दूर.:**२३८९३०२२/२३, ई-मेल:shivimpl@shivagrico.in वेबसाईट:www.shivagrico.in

४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची तारीख ाद्वारे अधिसूचना दिली गेली आहे की, **शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस लिमिटेड** (कंपनी) ची **४४वी** वार्षिक सर्वसाधारण स एजीएम) **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.०वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ–व्हिज्युअ धनांद्वारे (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सामान्य आणि विशेष व्यव गयोजित केली जाईल.

ार्षिक अहवालासह एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०२२-२३ इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये भागधारकांना इलेक्ट्रॉनि मोडमध्ये पातविले गेले आहेत ज्यांचे ई–मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्टमध्ये नोंटणीकत आहेत जीएमच्या नोटीसची वास्तविक प्रत आणि वित्तीय वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालाची इतर सर्व भागधारकां . ।ठविलेली नाही. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८.०४.२०२०, १७ ०२० दिनांक १३.०४.२०२०, २०/२० दिनांक ०५.०५.२०२०, २८/२०२० दिनांक १७.०८.२०२०, ०२/२०२ देनांक १३.०१.२०२१, १९/२०२१ दिनांक ०८.१२.२०२१, २१/२०२१ दिशनांक १४.१२.२०२१, ०२/२०२ देनांक ०५.०५.२०२२ आणि १०/२०२२ दिनांक २८.१२.२०२२ (यापुढे सदर एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आर् सिक्युरिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२ ाणि ५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार सामान्य ठिकाणी सभासदांच्या वास्तविक उपस्थितीशिव व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यास परवानगी दिली आहे. कंपनी अधिनियम, २०१ अधिनियम) च्या तरतदींचे पालन करून सेबी (यादीतील जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम . १०९५ (सेबी यादी नियमन) आणि एमसीए परिपत्रक यांच्या परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम सं

जीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.shivagrico.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएस लिमिटे डच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सुविधेकरिता संस्था) च्या <u>www.evotingnsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असून डाउनलोड केले जाऊ शकतात. ज्या भागधारकांना सूवन केंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीला पत्र लिहून त्याची प्रत मागू शकता.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ५०८ च्या तरतुदीनुसार आणि त्यानुसार तयार केलेल्या नियमांनुसार कंपनी एजीएमच्या जागेशिवाय अन्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएममध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा पुरिवेत आहे याची गहिती देऊन कंपनीला आनंद झाला आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदा केलेल्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून व्यवसायाचा व्यवहार केला जाऊ शकतो. दस्य मतदानाच्या फक्त एका पर्यायाची निवड करू शकतात अर्थात (अ) समेपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा (ब

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभे दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतात. सदस्य/भागधारक जे व्हीसी/ओएव्ही सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थितीत असतील आणि रिमोट ई–वोटिंगने ठरावावर मत दिलेले नसेल किंवा त्यांना अ ण्यास रोखले नसेल ते एजीएममध्ये ई–वोटिंगने मत देऊ शकतील. रिमोट ई–वोटिंगने मत देणाऱ्या सदस्य जीएममध्ये उपस्थित राहता येईल परंत् एजीएममध्ये मत देण्याच्या अधिकार असणार नाही –मतदान कालावधी **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ (९.०० वाजता भाप्रवे)** पासून सुरू होईल आणि **शुक्रवार, २२** सप्टेंबर, २०२३ (५.०० वाजता भाप्रवे) रोजी समाप्त होईल. त्यानंतर ई-वोटिंगसाठी एनएसडीएलद्वारे ई-मतदान मॉड्यूल

अक्षम केले जाईल. एजीएममध्ये ई–मतदान आणि एजीएममध्ये केलेले मतदान निकाल एजीएमच्या दोन दिवसांच्या आत मध्यक्ष जाहीर करतील आणि कंपनीच्या <u>www.shivagrico.com</u> वेबसाइटवर प्रसिद्ध करतील. **शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३** रोजी कट–ऑफ–डेट (संबंधित तारीख) प्रमाणे वास्तविक किंवा डिमॅट फॉर्ममध्ये शेअ भसणारे कंपनीचे सदस्य इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात

नोटीसमध्ये ई–मतदान प्रक्रियेचा उल्लेखही करण्यात आला आहे. कोणतीही शंका असल्यास, ई–मतदानाच्या संदर्भा पुढील स्पष्टीकरणासाठी सदस्य <u>www.nsdl.co.in</u> वर वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा (एफएक्य्) संदर्भ घेऊ न्तात. भागधारक <u>shivimpl@shivagrico.com</u> ई–मेलवर किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार बिग शेअर सर्व्हिस गयव्हेट लिमिटेडच्या <u>investor@bigshareonline.com</u> वर ईमेलद्वारे संचालकांशी संपर्क साधू शकतात किंव . जपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात संपर्क करू शकतात.

. गेणतीही व्यक्ती ज्याने समभागांचे अधिग्रहण केले असेल आणि नोटीस पाठवल्यानंतर सदस्य झाला असेल आणि व गॅफ ऑफ तारखेनुसार शेअर्स ठेवला असेल त्याने कंपनीच्या आरटीएला <u>investor@bigshareonline.com</u> व विनंती पाठवून ई-व्होटिंगचा सिक्वेन्स क्रमांक मिळू शकेल. –व्होटिंग व बॅलेट मतदान प्रक्रियेची निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळ

श्री. नारायण पारेख, भागीदार, पीआरएस असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीची स्क्रूटनीझर म्हणून नेमणूक केलं कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ व सेव

(लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम नियम ४२ च्या अनुषंगाने नोटीस देखील देण्यात आली आहे की सदस्य नोंदणी आणि सामायिक हस्तांतरणाची पुस्तके बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ । **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३** (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत कंपनीचे एजीएमनिमित्त बंद राहतील

जिनल जोश कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र



ठिकाण: मुंबई

वेल्टरमॅन इंटरनॅशनल लिमिटेड

CIN: L51100MH1992PLC408530 **रजि. कार्यालय:** प्लॉट क्र. ३९/१, १९/२/२, १९/२/२ आणि _____ १९/२<u>/३ एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, धाटाव,</u> <u>ताः रोहा, रायगड, ४०२१०९ महाराष्ट्र</u> ईमेल आयडी: companysecretary.wil@gmail.com

<u>फोन नंबर: ०२१९४-२६४४९२</u> सुचना

<u>31वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.</u> <u>व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (vc) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधन (OAVM)</u>

कंपनीच्या भागधारकांनी हे लक्षात घ्यावे की एप्रिल आणि मे 2020 मध्ये जारी केलेल्य 14/2020, 17/2020 आणि 20/2020, 02/2021 आणि 21/2021 जानेवारी आणि डिसेंबर 2021 आणि 05/2022 मध्ये जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांकांचे पालन करून मे आणि डिसेंबर 2022 मध्ये जारी केलेले 10/2022 आणि इतर सर्व लागू कायदे आणि परिपत्रके/मास्टर परिपत्रक कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA), भारत सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने जारी केले. कंपनीची (AGM) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) / इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (OAVM) द्वारे गुरुवार, 28 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता (IST) आयोजित केली जाईल, जो व्यवसायात मांडला जाईल. सभेची सूचना.

वरील परिपत्रकांचे पालन करून, AGM च्या सूचना आणि वार्षिक अहवाल 2022-23 च्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या आणि ज्यांचे ईमेल आयडी(चे) नोंदणीकृत नाहीत त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या शेअरहोल्डर्सना विनंती आहे की त्यांनी त्यांचे होल्डिंग डिमॅट करावे / त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल नंबर कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, मे. लिंक इनटाइम प्रायव्हेट लिमिटेड. vadodara@linkintime.co.in येथे. 31 व्या एजीएम आणि वार्षिक अहवाल 2022-23 ची सूचना कंपनीच्या www.welterman.com वर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. लिमिटेड (C D S L)

भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार दुरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान त्यांचे मत देण्याची संधी असेल. डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत आणि ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अशा शेअरधारकांना नोटीसमध्ये प्रदान केले जाईल. कंपनीच्या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल. असे तपशील मिळविण्यासाठी भागधारकांना www.welterman.com ला भेट देण्याची विनंती केली जाते.

भागधारकांनी कृपया लक्षात ठेवा की वरील परिपत्रकांच्या संदर्भात, कंपनी एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती भागधारकांना पाठवणार नाही.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार वेल्टरमन इंटरनॅशनल लि. साठी

निखिल गोस्वामी **ठिकाण:** वडोदरा. कंपनी सचिव (M. No.: A-68272) तारीख: २९ ऑगस्ट २०२३

₹10 0101 12. 100110

सर्व लोकांस सदर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आगचे अशील (१) श्री किशोर जालंदर टिकेकर, राहणार - सी / ३७, सुख स्वाती सिएचएस. सेक्टर ६. अय्यप्पा मंदिरजवळ. श्रीनगर. वागळे इस्टेट. ठाणे ४०० ६०४ (२) श्री मनोज रामनाथ यादव राहाणा - ६०१, श्रीजी स्प्रिंग्स, प्लॉट नं २१, सिटीएस नं - १९४, सनटखेतेश्वर मार्ग, नायडू कॉलोनी, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७५ ३) श्री -परबत मला पटेल, राहाणार - ३३/ए, सीरम सिएचएस, न्यु माणेकलाल इस्टेट, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६ (४) श्री - नारायण हेरीया करकी, राहाणार - सर्वोदय बेकरी, १८, सरोज भवन, एस पी एस नार्ग, भांडूप (पश्चिम), मुंबई ४०० 0७८ . यांनी पुढीलप्रमाणे जमीन मिळकत खरेदी करण्याचे ठरविले आहे . मिळकतीचे वर्णन

मीजे -फणसोली, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे खालील परिशिष्टात दिलेली जमीन मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे गांव गट नं क्षेत्र हे .आर चौ .भी पो .ख .हे .आर आकार रू .पैसे . प्रकार

फणसोली १२६/२ ० - ७१ - ०० ० - ०५ - ०० वरील परिशिष्टामध्ये दिलेली जमीन मिळकत ही जमीन आमचे अशील हे नसरीन अजिम सिद्धिकी यांचेकडून खरेदी घेत असून त्यांची बोलणी उभयंतात झालेली आहे -तरी संबंधीत मिळकती विषयी कोणत्याही व्यक्तिची अगर संस्थेच्या खरेदी, दान, बक्षीसपत्र, भाडेकरार, वारसा. मत्यपत्र. तसेच कब्जेवहीवाटीच्या. किंवा इतर कठल्याही प्रकारे हितसंबंध असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेखी हरकती करून उपरोक्त पत्त्यावर कळवावे, जर कोणत्याही व्यक्तींची मुदतीमध्यो हरकत न आल्यास आमचे

अशील सदरील व्यवहार पूर्ण करतील - हयाची नोंद घ्यावी - कळावे, र) श्री मनोज रामनाथ यादव जे एस सिंघ a) श्री • परबत मला पटेल बी .एस .एल एल बी (ॲडव्होकेट हायकोर्ट) ४) श्री -नारायण हेरीया करकी पता : दिनकर कॉटेज, जे . एन . रोड, मुलुंड (वेस्ट), मुंबई - ४०० ०८०

PUBLIC NOTICE

ठिकाण ३ मंबई

दिनांक : ३०.०८.२०२३

Place : Mumbai Date : 30/08/2023

The notice is hereby given to the public that, my client (1) SMT. PREMILABEN RAMESHCHANDRA SHAH and (2) MR. HETAL RAMESHCHANDRA SHAH (3 MRS. HITRUSHA ABHISHEK DESAI having address at Mumbai.
That Late. MR. RAMESHCHANDRA TRIKAMDAS SHAH AND my client No.

SMT. PREMILABEN RAMESHCHANDRA SHAH are the joint owner of the fla premises situated at Flat No.A-201, 2nd floor, Shanti Apartment, No.1 C. H. S. LTD. Mathuradas Extension Road, Opp. Atul Tower, Kandivali (West), Mumbai 400067 area about 530 sq. ft. and holding Share certificate No. 26 and distinctive Nos. 126 to 130 for 5 shares and they have purchased from VANITA DEVELOPMENT CORPORATION by way of Agreement dated 22nd day of August, 1992 and registered vide Regd. No. P8897/92 dated 16.12.92 and the said co-owner MR. RAMESHCHANDRA TRIKAMDAS SHAH expired on 07.01.2023 at Mumbai leaving behind the my above mentioned clients No. 1, No. 2 and No. 3 as the only legal heirs, successors and representatives of the deceased person and there is no other legal heirs of the deceased person and the deceased person had filed a NOMINATION now my clients want's cancel the said nomination before the concerned authority of society.

Any person from family or any other legal heirs, or any other person or any Ban financial institute having or claiming any rights, title, interest to or to the said Fla premises by way of Sale, Transfer, Mortgage, Lien, Lease, Gift, Maintenance nheritance or otherwise, howsoever may made the same known to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the said Flat premises regarding the cancellation romination and legal heirs of the deceased person, failing which it shall be deemed to have waived their objection and claim and No claim certificate shall be issued in respect of said Flat premise in favour of my clients without any further intimation.

Sd/- ADVOCATE UMESH THAKKAR ADVOCATE HIGH COURT 219/A, Ajanta Square, 2nd Floor, Nr. Court Bldg. Market Road, Borivali (West), Mumbai -400092

मोबाईल क्र. ९८९२०४७५९९ | ७०२१९७९८७२

ईमेल आयडी : jitendrasingh7654@gmail.com

विक्री सूचना रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड, (परिसमापनात)

परिसमापक: श्री. अनिल गोयल परिसमापकाचा पत्ताः ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, नवी दिल्ली-११००४८. ई-मेल:assetsale1@aaainsolvency.in, rotomac.export@aaainsovency.com, anilgoel@aaainsovency.com,

संपर्क क्र.:+९१ ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा व श्री. वासीम) ई-लिलाव

इनसॉल्वन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मालमत्तेची विक्री **ई-लिलावाची तारीख व वेळ: २७ सप्टेंबर२०२३ रोजी दु.३.०० ते सायं.५.००** दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख: ११ सँप्टेंबर २०२३ इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: २५ सप्टेंबर २०२३ (५ मिनीटांच्या अमर्याद विस्तारासह)

रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) यांच्या मालकीचे मालमत्तेची विक्री दिनांक २३ मार्च २०१ रोजीचे आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, अलाहाबाद न्यायपीठ यांच्याद्वारे नियुक्त परिसमापकाद्वारे परिसमापन नंपदेचा स्थापित भागानुसार केली जाईल. सदर विक्री अर्थात मे.नॅशनल ई-गव्हर्नेस सर्विसेस लि. (एनईएसएल) https: /nbid.nesl.co.in/app/login च्या ई-लिलाव माध्यमातून खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे केली जाईल.

मालमत्ता	ब्लॉक	आरक्षित मुल्य (रु.मध्ये)	प्रारंभ इरठे (रु.मध्ये)	वाढीव मुल्य (रु.मध्ये)
स्कोडा सुपर्ब - एम्बीशन, टीडीआय, बीएस-३- एमएच- ०४-एफझेड-६५८, उत्पादन वर्ष - २०१३, मुंबईत पार्क केलेले.	Ų	२.१५ लाख	रू.२१,५००	枣.२०००
टोयोटा इनोव्हा २.५एल-व्ही- बीएस-४ - यूपी-७८- सीएफ- ०९७७, उत्पादन वर्ष - २०११, कानपूरमध्ये पार्क केलेले.	बी	२.८४ लाख	रू.२८,४००	枣.२०००

दि. ०२. ०३. २०२३ रोजी झालेल्या ६ व्या एससीसी बैठकीत भागधारकांच्या संनियंत्रण समितीने ब्लॉक अ आणि इ ब्लॉक भाग बनवणार्या मालमत्तेची राखीव किंमत विधिवत मंजूर केली आहे आणि बहुमताने स्वीकारली आहे.

- ब्लॉक ए आणि ब्लॉक बी चा भाग बनवणारी मालमत्ता "जसे आहे जेथे आहे", जसे आहे जे आहे आणि जे काही आ ते आधार आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय आणि हस्तांतरण शुल्काशी संबंधित कोणतेही शुल्क (यासह मुद्रांक शुल्क) वर विकले जाते, उपरोक्त मालमत्तेच्या संदर्भात डुप्लिकेट आरसी जारी करणे, प्रलीवत आरटीओं कर, शुल्क, तिला शुल्क, लोडिंग, अनलोडिंग, करिंग, वजन खर्च इ. केवळ एच१ बोलीदारालाच भरावा लागेल. तसेच, आरटीओं कडून एनसीओ मिळवून हे वाहन त्याच्या/तिच्या नावावर हस्तांतरित करून घेण्याची जबाबदारी एच१ बोलीदाराची असे . न्यासाठी परिसमापकाची टीम आपले सहकार्य करेल.
- कानपुरच्या आयकर प्राधिकरणाने ब्लॉक बी चा भाग बनवणारी मालमत्ता संलग्न केली आहे, परिसमापक आणि त्यांची टीम आयक्त प्राधिकरणाकडून एनओसी मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. तथापि, अशी शिफारस केली जाते की खरेदीदारा-त्यासाठी स्वतःची योग्य काळजी घ्यावी आणि अनिवार्यणणे ई-लिलाव प्रक्रिया दस्तऐवजाचा संदर्भ द्यावा. विस्तर नियम व अटी तसेच माहितीकरिता कृपया एएए इनसॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी यांच्या https:/

insolvencyandbankrupatcy.in/public-announcement/psl-limited/ वेबसाईटचा संदर्भ घ्यावा आणि प्रक्रियेत हभागी होण्यासाठी इरठे जमा करण्यापुर्वी वर नमुद लिंकवर ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज अपलोड करावेत. अनिल गोयर

दिनांकः २९.०८,२०२३ ठिकाण: नवी दिल्ली

रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत परिसमापक . आयबीबीआय रजि.क्र.आयबीबीआय/आय रजि.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-२०१८/१०२५३ **गॅपरिट कार्यालय:** ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, नवी दिल्ली-११००४८ ई-मेल: assetsale1@aaainsolvency.in, assetsale2@aaainsolvency.in, anilgoel@aaainsovency.com

संपर्क क्र.: श्री. वासिम व पुनीत सचदेवा: +९१-८८००८६५२८४

हरिया एक्स्पोर्ट्स लिमिटेड

HARIA

सीआयएन: एल५१९००एमएच१९७०पीएलसी०१४७५८ नोंदणीकृत कार्यालयः हरिया सेंटर, ८, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७. दुर::९१-०२२-६२३९००८६, ई-मेल: accounts@hariagroup.com

ग्रद्वारे नोटीस दिली जाते की, **हरिया एक्स्पोर्ट्स लिमिटेड**च्या सदस्यांची **५३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११:४५वा. सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्य नोटिसमध्ये नमूद् केलेल्या अजेंडा आयटमचे व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या परिपत्रक क्र.१०/२०२२ २८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक सेबी/एंचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक जानेवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार सेबीने जारी केलेले (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून iबोधले जाते), कंपन्यांना सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसीद्वारे जीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून, परिपत्रकांचे पालन करून, कंपनीची एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) सभासदांच्य ामायिक ठिकाणी उपस्थितीशिवाय आयोजित केली जात आहे. कायदा, सेबी सूची विनियम आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुर्दींचे पालन करून, कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाते. एजीएमसाठी निश्चित स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. व्हीसी/ ओएव्हीएमद्रारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची उपस्थिती अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या हेतूने मोजली जाईल.

कंपनीचा २०२२–२०२३ या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्य वर्षाच्या आर्थिक विवरणांसह (वार्षिक अहवाल) एजीएमच्या सूचनेसह त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे गठविला जाईल, ज्यांचे ईमेल पत्ते आहेत. कंपनी किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डिपॉझिटरी) आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसार नोंदणीकृत. सदस्यांनी लक्षात घ्यावे की, सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या वेबसाइट www.hariaexports.com, स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या https://www.evotingindia.com क देखील उपलब्ध असतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीच्या संदर्भात आणि त्यांचे पालन करताना कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचा, जसे की कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५, आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१ चे नियमन ४४, कंपनीला तिच्या सर्व सदस्यांना पर्यायी म्हणून रिमोट ई-व्होटिंग सुविधा ऑफर करण्यात आनंद होत आहे जेणेकरून ते मतदान करण्याऐवर्जी इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील बैठकीतील मत. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले संदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतात परंत त्यांना सभेत पन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या उद्देशासाठी, कंपनीने एनएसडीएल सोबत ई–व्होटिंगची सुविधा देण्यासाठी करार केला आहे ज्यामुळे भागधारकांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता येईल कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करत आहे याशिवाय सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या परंतु रिमोट ई-मतदान सुविधेचा लाभ घेऊन त्यांचे मत न देणाऱ्या सर्व सदस्यांसाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे. रिमोट ई-मतदान सुविधा शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत सायं.५.००वा. पर्यंत, दोन्ही दिवसांसह उघडली जाईल. रिमोट ई-मतदान सुविधेला बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं ५.०० वाजेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. ज्या कालावधीत रिमोट ई–व्होटिंगची सुविधा प्रदान केली जाते, त्या कालावधीत, कंपनीचे सदस्य, एकतर भौतिक स्वरूपात किंवा अवास्तविक स्वरूपात, कट-ऑफ तारखेनुसार/हक्काच्या तारखेनुसार शेअर्स धारण करू शकतात. रिमोट ई-व्होटिंगची निवड करा. परंतु, सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्यार्च परवानगी दिली जाणार नाही.

कंपनीचे सदस्य नोंदणी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही देवसांसह) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहील. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आणि रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरण्याच्या सूचना यासोबत जोडल्या आहेत आणि एजीएम सूचनेचा भाग आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे हरिया एक्स्पोर्ट्स लिमिटेडकरित

कांतिलाल लखमशी हरिया डीआयएन:०५८५४००

ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

आरजीवी-२०३३-३४/छ.-५/भी३१७०

सर्व संबंधितांना येथे कळविण्यात येत आहे की. मळ श्री. सुधीर माधवजी लाल हे युनिट क्र.१ व २, १ल मजला, फिल्का प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. प्लॉट क्र.२/बी, टीपीएस क्र.१, सीटीएस क्र.३२२/बी. दफ्तरी रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या जागे कायदेशीर मालक होते. श्री. सधीर माधवजी लाल यांचे मुंबई येथे दिनांक ०९.०९.२००२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती निलम सुधीर लाल (पत्नी), श्री. जिजस सुधीर लाल (मुलगा), श्रीमती पिंकी पुजारा व श्रीमती रितु पटेल (मुली) हे सदर युनिट जागेमधील १००% शेअर्सचे वारसाहकाने घेण्यास कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर स्वगीय सुधीर माधवजी लाल यांचे निधनानंतर माझे अशील श्रीमती निलम सुधीर लाल, श्री. जिजस सुधीर लाल, श्रीमती पिंकी पुजारा व श्रीमती रितु पटेल यांच्याकडे सामायिक सरासरीने मालक म्हणून सदर युनिटस्चा वापर वहिवाट आहे.

जर कोणा व्यक्तीकडे मालकीत्व. तारण. मालकी हक्क अधिभार, वारसाहक्क इत्यादी स्वरुपात सदर युनिटवर काही दावा, अधिकार किंवा शेअर असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा जाहीर सचन प्रकाशनापासून **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्योकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांक:३०.०८.२०२३ रत्नाकर टी. मिश्रा, (वकील, उच्च न्यायालय त्ता: अन्नावाडी, टोपले वाडी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, साई सर्विस समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९

BAJAJ FINSERV

बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड

प कॉर्पोरेट कार्यालय: सिरंब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४११०१४. शाखा कार्यालय: नोमान टॉवर, १ला मजला, राजीव गांधी एसक्युआर, जोगेवार हास्पिटलजवळ, भंडारा.

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मुद्प्रमाण प्रातभूता ठवला हाता.		
कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमृता अंमलबजावणी करावयाचे	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
ाखाः भंडारा, (कर्ज क्र.: एच४डब्ल्यु१एचएलडी०४३२६७४, खाली		१९ ऑगस्ट, २०२३
च४डब्ल्यु१एचएलटी०४३६२६६ व एच४डब्ल्यु१एचएलटी०४३६२६७) । पंचायत		रु.२२,७७,८५७/-
	खानी, टी.एस.क्र.०६, तालुका लखानी, जिल्हा भंडारा-४४१८०४.	(रुपये बावीस लाख
		सत्त्याहत्तर हजार आठ
घनी, भंडारा-४४१८०४.	लंदुरकर यांची जमीन; दक्षिण: २० फीट रस्ता.	सत्तावन्न फक्त)

अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४)